

413

43, 68. ६, ८, २०. SPR. (II) ११७८. ११८२. VARĀH. BRĀH. S. ७०, २०. KATHĀS. १८,  
३९६. RĀEA-TAR. ३, ४९४. BHĀG. P. ४, ३, ५. VET. IN LA. (III) १७, १२. SG. DA-  
ÇAK. १२९, ५ (mütterlicher Oheim). DU. शास्त्री die Schwiegereltern P. १, २,  
७। AK. २, ६, ८, ३७. H. ५६०. JĀĒN. १, ८३. KATHĀS. ४६, ३७. ५८, ४९. ७७, ५१.  
plur. dass.: शध् पद्मिः शम्भुरेषु दीप्तय् RV. १०, १५, १२. AV. १४, २, २७.  
KATH. १२, १२. statt des sg. M. २, १३०. VARĀH. BRĀH. S. १०३, ६. Vgl. खात्  
und खात्. — २) f. = बाली MED. — Vgl. शास्त्र.

**स्थपुरुक्** (von स्थपुर्) m. ein lieber oder armer Schwäher PANÉAT. 130,  
1. VET. in LA. (III) 18, 2.

स्थाप्तरीय (wie eben) adj. zum Schwäher in Beziehung stehend: इष्टः  
स्थाप्तरीया आच. Ca. 2,11,7.

Wort (wie eben) m. patron. P. 4, 1, 137. ein Bruder des Mannes oder der Frau, Schwager AK. 3, 4, 24, 148. H. an. 3, 508. MED. j. 106. HA-  
LI. 5, 54. KAT. 19, 57. 22, 177. 33, 16. 46, 37. 103, 217. 109, 138. fehler-  
haft ~~W~~ 80, 22. 24.

**स्वाप्ते** (von सप्ता) f. *Schwieger P.* 4, 1, 68, *Vārtt. AK.* 2, 6, 2, 31. *Tnuk.* 2, 6, 9. *H.* 559. *RV.* 10, 34, 8. 85, 46. *AV.* 14, 2, 26. *M.* 2, 131. *P.* 1, 2, 71. *MBh.* 1, 4276. 3, 16710. 13, 4258. *R.* 2, 39, 19. 26. *R. Goar.* 2, 26, 26. 6, 8, 12. *Ragh.* 14, 18. *Spr. (II)* 6243. *Kathās.* 13, 161. 25, 209. **स्वेच्छकीव** सुषाया: स्वाप्तासामि लादति 29, 68. *Rāga-Tar.* 3, 245. °**स्वाप्ती** *AK.* 2, 6, 2, 37. *H.* 560. °**स्वप्नराणाम्** st. des du. *Kathās.* 107, 31. °**सुषे** 39, 245. pl. die *Schwieger und die übrigen Frauen des Schwägers* *R.* 2, 104, 20 (112, 24 *Goar.*). 7, 42, 28. 46, 17. — *Vgl. श्वेषः* °.

**मायेपस** (2. शास् + मेर्यस्) n. P. ५, ४, ८०. Vop. ६, ८०. == कार्त्तिया, मुख  
AK. १, १, २, ३. H. ८६. H. an. ४, ३३३. Med. ८, ६३. HALS. १, १२३. == भद्र औ परा-  
नन्द H. an. == शर्मन् औ परमात्म्य Med. forschroffende Verbesserung der  
Lage u. s. w. CAT. Br. २, १, २, १३, ३, ११; vgl. २, २, २, १९, ४, ३, २, ३३. — BHATT. ४, ३८.

श्वसैः (2. श्वस + 2. श्वस) n. das Verschieben auf morgen Cat. BB. 2, 1, 2, 9.  
1. श्वस्, श्वेसिति NAIG. 2, 19 (वधकर्मम्). DBHTRUP. 24, 61 (प्राणने). P.  
7, 2, 76. VOP. 9, 27. श्वेसिति (ep. auch °श्वस), श्वेसिति und श्वेसिति P. 6,  
1, 188. °श्वसते und श्वसमान ep., श्वस्यात् (ep. auch °श्वसते und °श्व-  
सीत); imperf. श्वशसीत् und श्वशसत् P. 7, 3, 98. sg. VOP. 9, 27. aor. श्वश-  
सीत् P. 7, 2, 5. VOP. 8, 49. 9, 27. शशास, श्वेसित्याति, श्वेसितुम् 1) blasen,  
sischen, sausen, schnauen: (श्विष्य) श्वेसित्युपु कुंसो न सीदन् RV. 1, 65,  
9. KAUC. 93. 131. प्रति श्वसते ब्रूवीमहि RV. 8, 21, 11. श्वसते गर्भा श-  
पाम् AV. 4, 15, 12. 6, 101, 1. धीरमधीरा धयति श्वसत्यम् RV. 1, 179, 4.  
पच्छूमतो जयसाना श्रोतिः 10, 94, 6. सर्पा: श्वसतः MBh. 1, 2086. शरि-  
व्याल इव श्वसन् 5, 7277. HARIV. 15244. R. 2, 22, 1. 92, 27. R. GOA. 2  
9, 6. 3, 7, 32. 4, 15, 16. 6, 67, 18. Rt. 1, 13. MĀK. P. 23, 69. BHĀG. P. 3, 1  
11. 19, 7. 4, 8, 14. 7, 8, 5. 9, 18, 15. मृगराज इव श्वसन् MBh. 4, 510. श्वस-  
द्विकृष्टैः 6, 8964. 5, 7231. SUÇR. 1, 38, 18. श्वेसिति मृडु (ein Elephant) VA-  
KĀH. BRAH. S. 94, 12. श्वेसिति विलग्गर्वः Rt. 1, 23. med.: श्वसमाना इवा-  
श्रुताः MBh. 3, 12544. 4, 2040. — 2) athmen BHĀG. 5, 8. स लोकान्नरभिव-  
श्वसन्नपि न जीवति Spr. (II) 2767. 5372. Verz. d. OXF. H. 156, a, 23 (lie-  
श्वेसिति). श्वसन् शब्दः BHĀG. P. 2, 3, 23. 7, 11. 3, 29, 43. 4, 29, 61. 8, 12, 8  
र्य वे श्वसत्यमनु विश्वसनः श्वसति 16, 48. श्वसन्मृतः 8, 19, 43. 10, 4, 16. दत्त-  
इव श्वसति 87, 17. श्वसान् athmend so v. a. ner eben lebend 3, 1, 15. — 3  
गम्भीर, aufschwemmen MBh. 3, 1867. श्वसते दीर्घमुखं च दुःखात्संय युक्तमुखं

R. GORH. 2, 79, 38. KATHÄS. 39, 188. BHATT. 3, 18. BHÄG. P. 3, 30, 18.  
 — partic. 1) श्रस्ति a) adj. so v. a. *aufgelebt*: श्रमतेनेव वर्चात् तत् मित्त-  
 मिद् भम् । चैत्यम्यभूद्युक्तिम् KATHÄS. 117, 111. — b) n. *das Athmen*.  
 Athem H. 1368. R. 2, 59, 29. CIG. 9, 65 (pl.). श्रद्धिक् MILATIM. 11, 9. BHÄG.  
 P. 2, 1, 33. — 3) श्रस्ति, श्र० P. 7, 2, 16, Schol. — Vgl. 3. मुष्.

— caus. श्वासपत्ति schriller Atem machen Suçra. 2, 497, 6. — श्वासिता R. 2, 84, 18 fehlerhaft für स्वाशिता, wie die ed. Bomb. liest.

intens. **स्त्रीमास** schnauzend: Rosse RV. 1,30,16. 10,48

— **intens.** शास्त्रीयम् *schmälernd*: *Rousse* ४७१, १०, २०.  
 — **श्रनु** *fortwährend atmen*: श्रीवस्त्रकोरारत्नमनुश्मन्वै श्वासान्वकोरातीह  
 क्विपप्राणान् Verz. d. Oxi. H. 149, b, 20. fg.

— अप्य, अपश्चिति zur Erklärung von अपानिति (das einnehmen bedeuten soll) Cfr. zu KHÄND. UP. S. 42.

— अभि herblasen, — sausen: अभिश्वसन्स्तनयवेति नानदत् R.V. 1, 140,  
 3. भीमस्य वक्षो जठरं अभिश्वसो (infin. mit Atraction) भयते 10, 92, 8 (hier-  
 nach der Artikel अभिश्वस zu streichen). zischen, pfeifen: रत्वोभिरपिश्वस-  
 द्धि: R. 5, 11, 18. stöhnen: शशभिधातार्तमभिश्वसत्तम् 2, 63, 44. — Vgl. अ-  
 भिश्वास.

— **परी** aufathmen, sich erholen, sich beruhigen: °शस्ति R. GORR.  
2, 94, 4. °शस् MBH. 8, 4832. °शस्त् partic. f4, 2396. — caus. Jmd zu  
Atem kommen —, sich erholen lassen, beruhigen MBH. 3, 41006. 8, 6042  
(med.). 7, 6846. 8, 5037. 9, 1348.

— *Pl. caus. beruhigen*, frösten R. 3, 35, 115.

— प्रत्या wieder zu Atem kommen, sich wieder erholen: °स्वस्ति रिपमाध्वाङ् RAGH. 7, 44. °स्वस्तिहि R. 2, 51, 2 (48, 2 GOKA.). 86, 3. °स्वस्त्य